



Date: February 7, 2024

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai,
Maharashtra – 400 001.
Scrip Code: 541167

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051.
Symbol: YASHO

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement - Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended December 31, 2023

Pursuant to the provisions of Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisements for the extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of Yasho Industries Limited ('the Company') for the quarter ended December 31, 2023.

1. Business Standard dated February 7, 2024; and
2. Mumbai Tarun Bharat dated February 7, 2024.

Further, as per the Regulation 47(1) of the abovementioned regulation, the Company has also disseminated the above published information on the Company's website at www.yashoindustries.com

You are requested to take the above information on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Yasho Industries Limited

Parag Vinod Jhaveri
Managing Director and CEO
DIN: 01257685

Encl: as above

YASHO INDUSTRIES LIMITED

REGISTERED OFFICE: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D Barfiwala Marg, Juhu lane, Andheri (West), Mumbai – 400058, India TEL: +91 22 62510100; FAX: +91 22 62510199; E-Mail: info@yashoindustries.com; CIN No: L74110MH1985PLC037900

बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
जि. १०८९६०६००४

Thane Zonal Office, B-37,
Wagle Industrial Estate, Thane (W)-400 604
TELE : 022 25829406, 25823040
e-mail : cmarc_tha@mahabank.co.in
Head Office : Lokmangal,1501,
Hivajinagar Pune-5

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Appendix IV
Date: 02.02.2024

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 12.10.2023 by Regd AD, calling upon the borrowers - Mr. Amar Patil (Borrower), Mrs. Snehal Amar Patil (Borrower), Mr. Naresh Laxman Patil (Guarantor), Mr. Amar Parmar Patil (Guarantor) and Mr. Amit Ratishchandra Shah (Guarantor) to repay in full the amount of Rs. 30,81,031.00 (Thirty Lakhs Eighty-one Thousand And Thirty One Only) plus unapplied interest w.e.f. 12.10.2023 plus other charges and expenses within 60 days from the date of receipt of the said Notice. The notice was sent by Regd AD Post calling upon the borrower and guarantors for payment of dues towards to the bank.

The borrower having failed to repay the amount. Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 02nd day of Feb, 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

Property Description
Primary security: Equitable Mortgage of Flat no. Flat-101/1, A Wing, Khodiyar Darshan, Indralok Residential Camp, Navghar, Bhayander East-401105
Secondary security: Equitable Mortgage of Flat no. G/1, Prathamesh CHSL, Opp S.N. College, Navghar Road, Bhayander East 401105.

Authorised Officer & Chief Manager - ARC
Bank of Maharashtra, Thane Zone.
Date : 02.02.2024
Place : Mumbai

बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
जि. १०८९६०६००४

Thane Zonal Office, B-37,
Wagle Industrial Estate, Thane (W)-400 604
TELE : 022 25829406, 25823040
e-mail : cmarc_tha@mahabank.co.in
Head Office : Lokmangal,1501,
Hivajinagar Pune-5

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Appendix IV
Date: 03.02.2024

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 30.08.2023 by Regd AD, calling upon the borrower, Raza Cashew Processing (prop: Mr. Rahim Kasam Pansare) (Borrower) And Hamid Gani Pansare (guarantor And Mortgagee) to repay in full the amount of Rs. 26,74,355.47/- Plus unapplied interest from 09.07.2023 @ 10.35% & 8.70% p.a. respectively plus other charges and expenses within 60 days from the date of receipt of the said Notice. The notice was sent by Regd AD Post calling upon the borrower and guarantors for payment of dues towards to the bank.

The borrower having failed to repay the amount. Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 03rd day of Feb, 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

Property Description
Hypothecation of stock & debtors
H. No. - 3460, Adm. 485 sq. Ft. Consisting 3 rooms & kitchen constructed on at post Murbad Tal. Murbad, Dist. Thane, MAHARASHTRA, PIN-421401

Authorised Officer & Chief Manager - ARC
Bank of Maharashtra, Thane Zone.
Date : 03.02.2024

बँक ऑफ इंडिया
Bank of India
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
जि. १०८९६०६००४

BANK OF INDIA MANDANGAD BRANCH
Tapascharya' A/Post- Mandangad,
Tal- Mandangad, Dist. Ratnagiri.
Phone: 02350-225230,
Email: Mandangad.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE
(For immovable property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: **24.07.2023** on calling upon the Borrower **Mrs.Meera Uday Pandikar and Guarantor Mr. Prabodh Ajit Kokate** to repay the amount mentioned in the notices aggregating **Rs.6,38,330.49/- (Rupees Six Lacs Thirty Eight Thousand Three Hundred Thirty and Paise Forty Nine Only)** Plus interest within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **1st day of February 2024**.

The Borrower debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **Bank of India Mandangad Branch** for an amount of **Rs. 6,38,330.49/- (Rupees Six Lacs Thirty Eight Thousand Three Hundred Thirty and Paise Forty Nine Only)** plus further interest thereon from **31.03.2023**.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
EQM of Residential flat situated at Flat No.19, 2nd Floor, Samarth Apartment, S.No.65, Hissa No.6/6, Area 0-08-0 H, Samarth Nagar, At Bhingloli, Tal.Mandangad, Dist.Ratnagiri, 415712.

Date: 01/02/2024
Place: Mandangad
Sd/-
Authorised Officer Bank of India

बँक ऑफ इंडिया
Bank of India
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
जि. १०८९६०६००४

BANK OF INDIA MHAPRAL BRANCH
Mhapral, Tal. Mandangad & Dist. Ratnagiri
Phone: 02350-228237
Email: Mhapral.ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE
(For immovable property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated : **29.08.2023** & Publication in newspapers i.e. Business Standard (English) & Ratnagiri Times (Marathi) on 19/10/2023 on calling upon the Borrower **Mr.Keshav Ananda Sonavane & Co-Borrower Mrs.Archana Keshav Sonavane** to repay the amount mentioned in the notices aggregating **Rs.9,79,223.40/- (Rupees Nine Lacs Seventy Nine Thousand Two Hundred Twenty Three and Forty Paise Only)** plus further interest thereon within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **1st day of February 2024**.

The Borrower debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **Bank of India Mandangad Branch** for an amount of **Rs.9,79,223.40/- (Rupees Nine Lacs Seventy Nine Thousand Two Hundred Twenty Three and Forty Paise Only)** plus further interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
EQM of part and parcel of residential land and building situated at Flat No. 105, Ground Floor, Karel Building, S. No.34/A/1A, Hissa No.1A/18, Plot No.24, Mandangad, Tal. Mandangad, Dist.Ratnagiri.

Date: 01/02/2024
Place: Mandangad
Sd/-
Authorised Officer Bank of India

बँक ऑफ इंडिया
Bank of India
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
जि. १०८९६०६००४

BANK OF INDIA MHAPRAL BRANCH
Mhapral, Tal. Mandangad & Dist. Ratnagiri
Phone: 02350-228237
Email: Mhapral.ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE
(For immovable property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated : **29.08.2023** & Publication in newspapers i.e. Business Standard (English) & Ratnagiri Times (Marathi) on 19/10/2023 on calling upon the Borrower **Mr.Keshav Ananda Sonavane & Co-Borrower Mrs.Archana Keshav Sonavane** to repay the amount mentioned in the notices aggregating **Rs.9,79,223.40/- (Rupees Nine Lacs Seventy Nine Thousand Two Hundred Twenty Three and Forty Paise Only)** plus further interest thereon within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **1st day of February 2024**.

The Borrower debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **Bank of India Mandangad Branch** for an amount of **Rs.9,79,223.40/- (Rupees Nine Lacs Seventy Nine Thousand Two Hundred Twenty Three and Forty Paise Only)** plus further interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
EQM of part and parcel of residential land and building situated at Flat No. 105, Ground Floor, Karel Building, S. No.34/A/1A, Hissa No.1A/18, Plot No.24, Mandangad, Tal. Mandangad, Dist.Ratnagiri.

Date: 01/02/2024
Place: Mandangad
Sd/-
Authorised Officer Bank of India

IN THE CITY CIVIL COURT BOMBAY AT MUMBAI
COMMERCIAL SUIT NO. 337 OF 2023
(Order V Rule 20 (1) of Code of Civil Procedure, 1908)
Plaint Lodged On : 13.12.2022
Plaint Admitted On : 18.07.2023
Under Order V, Rule 2, of the Code of Civil Procedure, 1908
r/w Sec. 16. of the Commercial Courts Act 2015.

Rule 51, Summons to answer plaint Under section 27, O. V. 1, 5, 7 & 8 and O. VIII, r. 9 the Code of Civil Procedure

CANARA BANK, a body corporate Constituted under the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at 112, J. C. Road, Bangalore-560 002, and one of its Branch Office address at B Wing, 1st Floor, Subhash Chandra Co-operative Housing Society, Sion-Bandra Link Road, Dharavi, Mumbai-400 017, in the State of Maharashtra, represented by Sri. Shuddodhan S. Suryavanshi
Age: Years, Manager.

Versus

1. M/s. Salim Plating Works, (Proprietor Mohammed Salim Asgar Hussain)
Indra Chawl, Room No. Shop No. GNMA 78 313, Mukund Nagar, Dharavi-400 017

2. Mr. Mohammed Salim Asgar Hussain, (Proprietor M/s. Salim Plating Works)
113, 1st Floor, Shivam CHS, Sant Rohidas Marg, Mukund Nagar, Dharavi-400 017

To, ... Plaintiffs

1. **M/s. Salim Plating Works, The Defendant abovenamed**
(As per Order dated on 23.10.2023 in presiding in Court Room No. 32 Shri. V. S. Gaikhe)

WHEREAS, the abovenamed Plaintiff has filed relating a plaint in this Honorable Court against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written Statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not later than 120 days from the date of service of summons. On the expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written Statement and the Court shall not allow the Written Statement to be taken on record :-

The Plaintiff therefore Prays :

a. That the Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiffs sum of ₹ 7,06,262.64 (Rs. Seven Lakh Six Thousand Two Hundred Sixty Two and paise Sixty Four Only) as on 17.09.2022 under Loan Account No. 3045256000018 and ₹ 1,14,275/- (Rs. One Lakh Fourteen Thousand Two Hundred Seventy Five Only) as on 23.08.2022 in under loan Account No. 3045755000021 aggregating amount ₹ 8,20,537.64 (Rs. Eight Lakhs Twenty Thousand Two Hundred Six and Paise Twenty Four Only) as on 17.09.2022 as per particulars of claim given in Exhibit 'O' with further interest at the rate of 8.90% p. a. overdue with monthly rests plus 2% penal interest from the date of account becoming NPA till the date of judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advances were granted to the Defendant for commercial purposes within the meaning of Order 38 of the Code of Civil Procedure, 1908;

b. That the Defendant may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit and.

c. For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You hereby summoned to appear in this court within 30 days from the date of service of summons in person or by an Advocate able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named plaintiff and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff/s the following documents :
Given under my hand and seal of this Hon'ble Court.
Dated this 20th November, 2023.

RAJKUMAR K. SHUKLA LAW FIRM, ADVOCATES AND CONSULTANTS
Advocates for Plaintiff
Office No. 10, 2nd Floor, Building No. 84, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai-400 001
91-9833625098, (022) 2287 6392 advshukla4@gmail.com
NOTE : Next date in this suit is 27.02.2024. Please check the Status and Next / Further date of this Suit on the official web site of the City Civil & Sessions Court, Gt. Bombay.

sd/-
For Registrar,
City Civil Court, Bombay

खाजानची
JEWELLERS I

खाजानची JEWELLERS LIMITED
Regd. Office : No.130, NSC BOSE ROAD, SOWCARPET, Chennai 600 079
CIN : U36911TN1996PLC034918 | Website: www.khazanchi.co.in
E-Mail: info@khazanchi.co.in | Tel: +91 44 4201 5915

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), the Company is seeking approval from its Members for the item set out hereunder through Postal Ballot Notice dated 05th February, 2024, by way of remote electronic voting (e-voting) process:

Item No.	Particulars of the Resolution	Resolution Type
1	Variation in utilization of issue proceeds for the objects mentioned in the prospectus dated 15 th July, 2023	Special Resolution

In terms of the Circulars issued by MCA and SEBI in this regard, the Company has e-mailed the Notice of the Postal Ballot along with the Explanatory Statement thereof on 06th February, 2024, to the Members of the Company holding shares as on 02nd February, 2024 (Cut-off date) who have registered their e-mail addresses with the Depositories/ Depository Participant(s) and Registrar and Transfer Agent (RTA) viz., M/s. Cameo Corporate Services Limited. Voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the Members / Beneficial Owners as on the Cut-off date. A person who is not a Member as on the Cut-off date to treat this notice for information purpose only.

In accordance with the aforesaid Circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with the forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. The communication of the assent or dissent of the Members will take place through remote e-voting system only.

The Board of Directors have appointed M/s A K Jain & Associates, Practicing Company Secretaries, represented by its Partners - Mr Pankaj Mehta, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process through remote e-voting system only, in a fair and transparent manner.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for the purpose of providing e-voting facility to all its Members. Notice of the Postal Ballot can be downloaded from the Company's website at www.khazanchi.co.in. The Notice is also displayed on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and CDSL (www.evotingindia.com).

The Members who have not registered their e-mail addresses and the mobile numbers, with the RTA / Depository Participant(s) are requested to temporarily register / update the same with the Company.

It is clarified that for permanent registration of e-mail address, Members are requested to register their email addresses in respect of electronic holdings with their Depository Participant concerned and in respect of physical holdings with DSCR.

If a Member who has registered their e-mail address and not received the Postal Ballot Notice, User ID and password for remote e-voting, such Member may write to the Company at cs@khazanchi.co.in from their registered e-mail address to receive the same.

Details regarding the Postal Ballot / E-voting:

1.	Date of completion of despatch of notice	06.02.2024
2.	Cut-off date for eligibility for e-voting	02.02.2024
3.	E-voting period	Commences at 9.00 a.m., on Friday, 09.02.2024. Ends at 5.00 p.m., on Saturday, 09.03.2024
4.	E-voting process	To understand the process of e-voting, Members are requested to go through notes to the Postal Ballot Notice.
5.	Declaration of results of the e-voting	The results of the remote e-Voting conducted through Postal Ballot process along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company www.khazanchi.co.in and intimated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed, within two working days from the last date specified by the Company for e-Voting. The resolution, if passed with the requisite majority through Postal Ballot, shall be deemed to have been passed, on the last date specified for remote e-Voting (i.e.) 09 th March, 2024.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futorex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call at toll free no.1800 2255 33.

By Order of the Board
Place: Chennai
Date: 07th February, 2024
Sd/-
Compliance Officer & Company Secretary

RESOLUTION DESCRIPTION
Variation in utilization of issue proceeds for the objects mentioned in the prospectus dated 15th July, 2023

PROCTER & GAMBLE HEALTH LIMITED
CIN No. L99999MH1967PLC013726
Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai : 400 099.
email: investorgrievance.im@pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 31 DECEMBER 2023
(₹ in Lakhs)

Particulars	(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
	Three months ended 31 st December 2023	Preceding Three months ended 30 th September 2023	Corresponding Three months ended 31 st December 2022	Half Year ended 31 st December 2023	Half Year ended 31 st December 2022	Year ended 30 th June 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1. Total Revenue from Operations	30,997	30,493	30,997	61,490	60,752	122,962
2. Net profit for the period (before tax and exceptional items)	9,972	8,805	10,494	18,777	19,154	31,420
3. Net profit for the period (before tax, after exceptional items)	9,972	8,805	10,494	18,777	19,154	31,420
4. Net profit for the period after tax (after exceptional items)	7,207	6,557	7,680	13,764	14,046	22,947
5. Net profit for the period	7,207	6,557	7,680	13,764	14,046	22,947
6. Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	7,293	6,506	7,258	13,799	13,641	22,763
Equity Share Capital (Face value per share - Rs. 10/- each)	1,660	1,660	1,660	1,660	1,660	1,660
Other equity excluding Revaluation reserve as per Balance sheet	-	-	-	-	-	73,429
Earnings per equity share (of Rs 10/- each) *(not annualised)						
(a) Basic and Diluted (In Rs.)	* 43.4	* 39.5	* 46.3	* 82.9	* 84.6	138.2

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (www.pghealthindia.com)

For and on behalf of the Board of Directors of
Procter & Gamble Health Limited.
Milind Thattai
Managing Director

Place: Goa
Date : February 6, 2024
Please visit us at our website www.pghealthindia.com

YASHO INDUSTRIES LIMITED.
Regd. Office: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D. Barfiwala Marg, Juhu Lane, Andheri (W), Mumbai- 400058, Maharashtra, India. CIN No: L74110MH1985PLC037900
Tel: +91 -22-62510100, Fax: +91-22-62510199,
Email: info@yashoindustries.com | Website: www.yashoindustries.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023
(₹ in Lakhs)

SR NO	PARTICULARS	Standalone					
		Quarter Ended		Nine months ended		Year ended	
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	13,270	14,098	15,252	42,687	53,250	68,160
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,968	1,556	1,538	5,499	6,887	8,647
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,968	1,556	1,538	5,499	6,887	8,647
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,479	1,193	830	4,127	5,033	6,430
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,474	1,189	827	4,114	5,023	6,412
6	Paid up Equity Share Capital	--	--	--	--	--	1,140
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	--	--	--	--	--	22,568
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	12.97	10.47	7.29	36.21	44.15	56.41
	2. Diluted:	12.97	10.47	7.29	36.21	44.15	56.41

SR NO	PARTICULARS	Consolidated					
		Quarter Ended		Nine months ended		Year ended	
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	13,348	14,349	15,263	42,864	52,912	68,259
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,843	1,529	1,778	5,370	7,115	9,060
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,843	1,529	1,778	5,370	7,115	9,060
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,354	1,166	1,047	3,999	5,219	6,787
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,350	1,162	1,043	3,986	5,209	6,769
6	Paid up Equity Share Capital	--	--	--	--	--	1,140
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	--	--	--	--	--	22,656
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	11.88	10.23	9.18	35.08	45.78	59.54
	2. Diluted:	11.88	10.23	9.18	35.08	45.78	59.54

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended December 31, 2023 is available on the Stock Exchange website (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.yashoindustries.com).

For Yasho Industries Ltd
sd/-
Parag Vinod Jhaveri
Managing Director

Date: February 06, 2024
Place: Mumbai

SURAJ PRODUCTS LIMITED
CIN-L26942OR1991PLC002865
Regd. Office : At-Barpali, PO : Kesaramal, Rajgangpur, Dist. : Sundargarh, Odisha - 770017
Tel : +91-9437049074, Email : surajproduct@gmail.com, Web : www.surajproducts.com

BOARD MEETING OUTCOME

Pursuant to the requirements of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit that the Board of Directors of the Company at their meeting held on 6th February, 2024 has inter alia transacted the following:

1. Considered and approved the Standalone Unaudited Financial Results with Limited Review Report of the Company for the quarter and nine Months ended 31st December, 2023.

Date : February 06, 2024
Place : Barpali

By order of the Board
A.N. Khatua
Company Secretary

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023
(₹ in Lacs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		For the Year Ended 31.03.2023 Audited
		31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	
1	Total Income from Operations	7,383.59	6,782.67	4,657.09	25,306.39	18,249.51	28,530.95
2							